

Resonance Specialties Limited

Regd. Office: Plot No. 54-D, Kandivli Industrial Estate, Kandivali (W) Mumbai - 400067, India Tel: +91-22-6857 2827/6210 6053 Fax: +91-22-28688544 E-mail-info@resonancesl.com Website: www.resonancesl.com CIN: L25209MH1989PLCO51993 GST:27AAACA9590Q1ZW

THRU ONLINE FILING

November 4, 2025

To
The BSE Limited,
Listing Department
Phiroz Jeejeebhoy Tower 25th Floor,
Dalal Street. Mumbai- 400001

Ref.:- BSE Scrip Code 524218

Sub: Disclosure under Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Financial Results Published in Newspapers.

Dear Sir/Madam,

Please find enclosed copies of Unaudited Financial Results for the 2nd quarter and half year ended September 30, 2025 approved by Directors in the Board Meeting held on November 3, 2025 and published on November 4, 2025 in Business Standard (all editions) and Nav Shakti (in Marathi).

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully For Resonance Specialties Limited

Vaibhavi Shah Company Secretary

Encl.: a/a

DLF needs aggressive launches for strong FY26

Most brokerages positive on firm. given its land bank, strong cash flows

DLF, the country's largest listed real DLF, the country's largest listed real estate company, was among the top gainers in the BSE 100 back on Monday, rising-27 per cent to 776 a share. The gains were led by strong bookings in the September quarter and arobust pipeline. Given the momentum in bookings, the company is expected to meet its pre-sales guidance for FY26. Most brokerages are positive out the outlook cives its land bank

FY26. Most prokerages are positive on the outlook given its land bank and strong cash flows.

For Q2, the company recorded sales of ₹4,330 crore which was six times higher than the year-ago period.

period.

The robust pre-sales performance over the year-ago period was on account of strong response to its first launch in Mumbai (The West-

first launch in Mumbai (The West-park) which was fully booked.

The Mumbai project accounted for over half of the company's sales in the quarter (72,200 crore) while the rest was on account of a healthy demand for its ultra luxury project Dahlias in Gurugram. The Gurugram project reported sales of 18 units valued at ₹1.600 crore. Over the last three quarters, the company

units vanted at (1,50 cross. Over the last three quarters, the company has sold 45 per cent of the overall inventory of this project.

Given the momentum in book ings, sales in the first half of FY26 stood at (15,700 crore. This is 12 per cent more than the comparable year-ago period.

The company is expected to surpass is full year pre-sales guidance of 20,000 crore. For the second half of FY26, the launches would include its Goa project which has a gross development value of ₹2,500 crore. This coupled with traction for its Dahlias project should help it meet its guidance. Launches in FY27 include the next phase of Pri-



Volatile moves



Sources: Bloomberg, BSE

vana as well as West Park and new

vana as weil as west Park and new project DLF5, among others. Antique Stock Broking continues to remain positive on DLF given its huge monetisable

continues to remain positive on DLF given its huge monerisable land bank at historical costs which is an important competitive advantage.

This coupled with a strong liquidity position and cash surplus visibility as well as strong brand in the NCR region are the other positives. The brokerage has a buy rating with a revised target price of 933 and believes that the key monitorable will be islaunches.

JM Financial Research, too, is positive on the real estate major. With steady pre-sales in the medium term, DLF — with its stable amulty cash flows and fully paid-up land banks — remains

extremely well placed to scale up across segments and newer geographies, say analysis felb y Sumit here, say analysis felb y sumit and the partial way rating with a summarbened starget price of 74,000.

Its commercial arm, DJF Cyber City Developers Limited (DCCDI), recorded stable occupancy at per cent which was up 100 basis points (bps) over the year-ago quarter.

Rental income and operating profit saw a year-on-year (Y-o-Y) growthof/is per cent and 12 per cent, respectively. This growth was led by a 6 per cent increase in area to 44 million square feet and 100 bps improvement in occupancy.

Nomura Research expects the company's rental income (excluding joint venture share) to deliver a

Nomura Research expects the company's rental income (excluding joint venture share) to deliver a healthy is per cent annual growth over FY25-FY28—from \$5,000 crore in FY25 to \$8,000 crore in FY26.

In addition, the company plans to spend \$10,000 crore over FY26-FY27 to create the next line of 20 million square feet of new assets by FY30.

The brokerage has a neutral rating with a target price of \$7,40.

"For us to turn positive, we would like to see the management be more aggressive towards presales growth on existing land banks or execute storage-rhan-expected business development, driven by its strong cash position," said Akash Gupta of the brokerage.



INVESTING IN GLOBAL MUTUAL FUNDS

Go global to limit India-specific shocks, hedge currency risk

Vested Finance has enabled Indian Vested Finance has enabled Indian retail investors to invest in global mutual funds. A few other platforms, such as iFAST and Crystal, also facilitate investment in off-shore mutual funds. These transactions are routed through the Reserve Bank of India's Liberalised Remittance Scheme (LRS), which permits remittances of upto \$\$50,000.per financial ware. \$250,000 per financial year.

Access of 6% of global market cap Investors gain access to a wider pool of opportunities. "India is only about 4 per cent of the global equity market cap, which means over 95 per cent of opportunities lie outside India," says Viram Shah, founder & chief executive officer (CEO), Vested Finance. Investing abroad brovides exposure to sec-(CEO), Vested Finance. Investing abroad provides exposure to sec-tors not as developed in India, inc-luding global tech, luxury brands, big pharma, and green energy. Investors get access to a range of countries and funds. Vested, for instance, provides

access to more than 50 funds across the US, Europe, Japan and emerging markets.

Diversification protects investors during shocks that hit the Indian market. "A globally diversified portfolio reduces the portfolio impact caused by India-specific shocks, like the US tariffs," says Vishal Dhawan, founder & CEO, Plan Ahead Wealth Advisors.

age rate of 3-4 per cent annually. "Returns from global assets US market have witnessed long US market have witnessed long spells of underperformance vis à-vis the Nifty. Well-informed investors should change their allocation based on each country's outlook," says Shwetz Rajani, head – mutual funds, Anand Rathi Wealth.

"Returns from global assets increase in value in rupe terms due to such depreciation," says Shah. Investors with foreign currency goals are able to hedge currency risk. This route also enables investors to circumvent the overseas investment limits. that constrain global fund-of-funds offered by Indian funds offered by India mutual fund houses.

Building the global portfolio

Building the global portfolio Start by allocating 10–15 per cent of the equity portfolio to global ass-ets. "Investors with international liabilities or those wanting deeper global exposure may raise alloca-tion to 20–25 per cent," says Shah.

tion to 20-25 percent," says Shah. Set angea allocations for countries and rebalance periodically. "This is a safer approach rather than attempting frequent tactical shifts based on market outlook," says Abhishek Kumar, Sebi-registered investment adviser and founder, SahajMoney.com.

Some experts, however, fayout the tactical anproach

The rupee depreciates against

favour the tactical approach.

Points to heed
Tracking global markets is demanding, "Each country operates under different economic, political and regulatory conditions that may not be easy for retail investor to fully understand," says Rajani.
Currency conversion and

Diversify the global portfolio across assets like equities, bonds, Reits, and commodities.

Reits, and commodities.

"Consider opportunities in themes like artificial intelligence, semiconductors and renewable energy," says Kumar. When investing in themes, however, assess their sustainability.

"Global themes go through cycles, and timing the entry and exit may be difficult," says Rajani.

transfer, and transaction-related transfer, and transaction-related charges raise costs. Kumar warms against relying solely on past performance, or concentrating on a single theme. Ensure accurate tax reporting, "Disclose overseas investments under Schedule FA (Foreign Assets) when filing your income-tax return. Report capital gains under Schedule CO. If tax has been deducted at source on capital gains under Schedule CG. If tax has been deducted at source on capital gains, it may be eligible for credit in India under the double taxation avoidance agreement (DTAA)," says Suresh Surana, a Mumbai-based chartered accountant.

The writer is a Mumbai-based independent journalist

How are global MFs taxed?

investments before April 1, 2023	Holaing perioa	LICG	SILC
Redemption from April 1, 2024 to July 22, 2024	36 months	20% with indexation	Slab rate
Redemption on or after July 23, 2024	24 months	12.5% without indexation	Slab rate
Investments on or after April 1, 202	3		
Redemption from April 1, 2024	NA	Slab rate	

indexation LTCG: Long-term capital gains, STCG: Short-term capital gains

Lost old shares or dividends? IEPF portal can help you reclaim

The government has unclaimed shares and unpaid dividends — worth several thousand crores of rupees — held under the Investor Education and Protection Fund (IEPF). It can easily be claimed by the rightful owners

What is the IEPF? It was set up by the Ministry of Corporate Affairs (MCA) to safeguard investors' money that remains un-

Read full report here: mvbs.in/2eaxbtD

claimed or unpaid for long periods.

Redemption on or after April 1, 2025

- Under the Companies Act, 2013, firms must transfer: Unclaimed dividends remaining idle for seven consecutive years
- Shares related to such
- Matured deposits, debentures, and interest thereon, if unclaimed Once transferred, these

Authority until rightful investors

24 months 12.5% without Slab

How to check if you have unclaimed shares or dividends

- You can verify easily on the IEPF You can verify easily on the IEFF website: (https://www.iepf.gov.in/)
 Go to the "Search Unclaimed and Unpaid Amounts" section.
 Enter your investor name, company name, or folio number.
 The system will display any

Steps to reclaim investments Download and fill Form IEPF-5

- Attach supporting documents like cancelled cheque, proof of shareholding or dividend entitlement
 Submit the documents and the calmonidad group of Carme.
- acknowledgment copy of Form IEPF-5 to the firm's nodal officer.

COMPILED BY AMIT KUMAR

पार्डन रोच शिपबिल्डसं गुण्ड इंजीनियसं लिमिटेड Garden Reach Shipbuilders & Engineers Limited

EXPRESSION OF INTERST (EQ.) FOR ONLINE SUBMISSION
EOI No.: SCCIAKD/619/ MARINE DECK/07/EOI-045
Sub: Establishing an Alliance with Suitable Technology
Partner(s) For Design/Development/Manufacturing of
Marine Deck/Specialised Equipment in Partnership with
GRSE for Indian Defence Industry & Commercial Projects

Due Date: 21 days from date of publication



SI. No.	Particulars	Quarter ended 30-09-2025	Quarter ended 30-09-2024	Previous year ended 31-03-2025
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	45,838.12	39,622.24	1,66,208.07
2	Net Profit' (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	12,205.32	12,276.60	49,014.30
3	Net Profit' (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	12,205.32	12,276.60	49,014.30
4	Net Profit' (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items#)	9,248.46	9,291.58	37,174.21
5	"Total Comprehensive Income for the period [Comprising Profit! (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]"	13,717.12	13,574.93	31,704.38
6	Paid up Equity Share Capital	23,867.74	23,867.74	23,857.74
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,61,540.00	1,32,391.52	1,40,389.08
8	Securities Premium Account	25,414.04	25,414.04	25,414.04
	Net worth	2,10,821.78	1,81,673.30	1,89,670.86
	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	9,69,759.73	9,26,020.02	9,70,902.08
11	Outstanding Redeemable Preference Shares	NA.	NA.	NA.
12	Debt Equity Ratio	4.60	5.10	5.12
13	Earnings Per Share (of Rs.10 /- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	3.87 3.87 Not Annualised	3.89 3.89 Not Annualised	15.58 15.58 Not Annualised
14	Capital Redemption Reserve	NA.	NA.	NA.
15	Debenture Redemption Reserve	NA.	NA.	NA.
16	Debt Service Coverage Ratio	NA.	NA.	NA.

CHAMBAL FERTILISERS AND CHEMICALS LIMITED

TEL Nos. 94-11-4681300.1 4807900.F z No. 9-911-140638397.

Email: jsc@chambalin: Website: www.chambalierfilleers.com: (CIN: L24124R.1985PL.C003293)

NOTICE TO SHAREHOLDERS

Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares:
Notice is hereby given that the Securities and Exchange Board of India vide its Circular No. SEBIHO/
MIRSD/MIRSD-POD/PICIR/202597 dated July 2, 2025; (Circular) has facilitated mechanism for a "Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares and accordingly all physical share transfer deeds lodged for transfer with the Company or its Registrar and Transfer Agent ("RTA") prior to discontinuation of physical mode of transfer (i.e., Agril 10, 2019 and rejected/returned by the Company) RTA due to deficiency in the documents and was required to be re-lodged with requisite documents on or before the cut-off date fixed for re-lodgement of such transfer deeds, i.e., March 3, 2021; shall be provided with an opportunity to re-lodge the same with the Company/RTA during a special window period of six morths from July 07, 2025 ill anauray 08, 2025. Ouring this period, the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the listed company/RTA, as on date) shall be sixed only in demant mode. However, due process shall be followed for soot harasfer-come-demant requests. Such as the security of the Company of the Comp

RESONANCE SPECIALTIES LIMITED R

(CIN No. L25209MH1989PLC051993)

REGD. OFFICE: 54-D, Kandivali Industrial Estate, Kandivali (West) MUMBAI 400067
absite: www.resonancesl.com TEL: 022 6857 2827. Email: info@resonancesl.com FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

						(i	Rs. in Lakh:	
Sr.			Quarter Ende	d	Half Yes	Half Year Ended		
No.	Particulars	30.09.25 Un-Audited	30.06.25 Un-Audited	30.09.24 Un-Audited	30.09.25 Un-Audited	30.09.24 Un-Audited	31.03.25 Audited	
1	Total Income from operations	2,153.35	2,127.42	1,806.45	4,280.77	3,536.67	7,780.6	
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax,							
	Exceptional and /or Extra ordinary items	232.59	237.24	209.23	469.83	384.46	966.9	
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax,							
	after Excepetional and /or Extra ordinary items	232.59	237.24	221.11	469.83	307.12	887.8	
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax,							
	after Excepetional and /or Extra ordinary items	165.70	163.04	180.52	328.74	239.32	656.6	
5	Compenhsive income for the period(Comprising							
	profit & loss) for the period(after tax) and other							
	comprehensive income (after tax)	162.32	163.16	178.89	325.48	237.81	652.5	
6	Equity Share Capital	1,154.40	1,154.40	1,154.40	1,154.40	1,154.40	1,154.4	
7	Reserves (Excluding Revaluation reserve as shown							
	in the Audited Balance sheet of the previous year							
8	Earning per Shares (of Rs 10/-each							
	(for continuing and discontinued operations)-							
	(hasic & Diluted)	1.44	1.41	1.56	2.85	2.07	5.6	

Date: 3rd November, 2025



COMPANY LIMITED

POSTAL BALLOT NOTICE

oisice is hereby given to the Members of Niva Bupa Health Insurance Company Limited ("Company"), pursuant oplicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Rules made thereunder ("Rules"). Securities and Exc and of Inflat (Limits) (Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 ("SEIBI Listing Regulation ceretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of Inflat ("SS-2") read with reand electrical studies of the Meeting of the Company Secretaries of Inflat ("SS-2") read with reand electrical studies of MeX ("McX. Caretaria") for boilding general meetings' conducting postal builet process of the Company of th

S. No.	Description of Resolution	Type of Resolution
1.	Appointment of Mr. Vivek Anant Karve (DIN: 06840707), as an Independent Director of the Company	Special Resolution
2.	Payment of remuneration in the form of profit related commission to Mr. Vivek Anant Karve (DIN: 06840707), Non-Executive Independent Director	Ordinary Resolution
3.	Payment of remuneration in the form of profit related commission to Mr. Milind Gajanan Barve (DIN: 00087839), Chairman of the Board & Non-Executive Independent Director	Ordinary Resolution

more common to evening the sortice of E/Ha Tachoologies Limited, enabling, members to cest their and in a secure manner. The destabel procedure for earling of votes through evening has been provide evening ability of the evening

Vishwanath Mahenora
Executive Director and Chief Financial Officer
DIN: 1101901

चुळणे, ता . वसई, जि . वसई, येथील गट

कमांक व उपविभाग १०२/८ क्षेञ ० .०१ .००

(आर . चौ . मी .) आकरणी **o** .१२ (रू .

पै .), ही जमीन मिळकत स्माय्था व्हॅलेटाईन फर्न

ंडिस यांचे मालकी कब्जेवहिवाटीचे आहे . सदर

जमीन मिळकत जमीनीचे मालक आामचे

अशिलंना लेखी कायम विकत देण्याचे मन्य व

काबुल केले आहे . वरील जमीन मिळकतच्या

पस्तावित व्यव्हारा संबंधी कोणाही इसमाच मालकी, वारसा, गहाण, कुळराग, तसेच कब्जा,

गहाण, दान, बक्षीस, भादेपट्टा, अगर इतर दुर्सया

कुठल्याही प्रकारे हक्क असल्यास सदरची नोटीस

प्रसिध्द झाल्यापासुन चौदा दिव्सांच्या आत पुराव्यासह व योग्य त्या कागदपञासह माझे पत्यावर ः शॉप नं . ६ दुवे शॉपींग सेंटर, स्टेला, बरामपुर, वसई प . , ता . वसई, जि . पालघ ४०१२०२. येथे लेखी कळवावी अन्याथा सदर जमीनीच्या विकीबावत कुठलीही हरकत नाही व असल्यास ती कायमची सोडुन दिली आहे असे समजून आामचे अशिल सदर विकी व्यव्हार पुर्ण

याद्वारे जनतेला सूचना देण्यात येते की मालक श्री. जाफर अली फजल अली खाली विशेषत

वर्णन केलेला जिम्मीवर विकास (बांधकाम

करण्याचा मानस आहे. ज्या कोणत्याही

गहाणखत, भेटवस्तू, वारसा हक्क, धारण

असोत, त्यांनी या सूचना प्रकाशित झाल्यापासून **पंधरा (१५) दिवसांच्या** आत त्यांचे आक्षेप

आणि दावे लेखी स्वरूपात आणि कागदोपर्त्र

पुराव्यांसह सादर करणे आवश्यक आहे. असे

न केल्यास, असे गृहीत धरले जाईल की असे कोणतेही दावे किंवा आक्षेप अस्तित्वात नाहीत

आणि माझा क्लायंट/मालक प्रस्तावित विकास

आणि आवश्यक व्यवहारांना पुढे जाण्यास मोकळा असेल, जनतेचा किंवा कोणत्यार्ह

आक्षेप घेणाऱ्यांचा संदर्भ न घेता. ज्यांनी त्यांचे दावे माफ केले आहेत असे मानले जाईल. मालमत्तेची माहितीः

गाव मौजे : कामण, ता. वसई, जि. पालघर येथील सर्वे नं १००, हि. नं. २, क्षेत्र आर.चौ.मी ८१.९०.००, आकार ८१९.०० प्रस्तावित विकास: वसई- विरार शहर महानगर

पालिका (VVCMC) नगररचना विभागाला केलेल्या

अनिवासी इमारत/ औद्योगिक संरचना

शॉप नं. २, बाबा नगर, नगिनदासपाडा, विरार रोड नालासोपारा (प) ४०१२०९

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यांत

येते की, गाव मौजे भाईंदर, मिरा भाईंदर,

ता. जि. ठाणे, मीरा भाईंदर

महानगरपालिका हद्दीतील जुना सर्व्हे

क्रमांक ६५६. नवीन सर्व्हे क्रमांक २३८ हिस्सा क्र. २ क्षेत्रफळ १०१५० चौ.

मीटर ही जिमन मूळ मालक मयत कैतान

उर्फ केजेटन रिबेलो यांच्या मालकीची

होती त्यांच्या मृत्यूनंतर त्याना दोन मुल

आणि दोन मुली म्हणजेच १) झुरान

(जेरोम) कैतान रिबेलो (मयत-मुलगा)

२) डॉमनिक कैतान रिबेलो (मयत-

मुलगा) ३) ॲनी मारीया कैतान रिबेलो

(मयत- मुलगी) ४) बीट्रीस कैतान रिबेलो (मयत-मलगी) असे चार वारस

होते परंतु त्यांचा मृत्यू नंतर फक्त दोन

मुलांचीच नावे ७/१२ सदरी मालक

म्हणून दाखल झाली व मुलांच्या मत्यनंतर त्यांचे वारस ॲजेल झुरान

रिबेलो व इतर. व डॉमनिक कैतान रिबेलो व इतर यांच्या वारसांची नावे ७/१२ सदरी दाखल आहेत माझे अशील १) मारीया सीझर गोम्स २) जिनिव्ह माल्कम डिसोझा ३) रैमसन पॉल डिसूझा ४) शेरॉन पॉल डिसोझा ५) विन्सेंट जोआिकम डिसोझा ६) आयरिस विन्सेंट डिसोझा ७) स्टारलाइट सविओ मुरझेल्लो ८) एड्रिन विन्सेंट डिसोझा ९) ट्रेव्हर डॉमनिक विन्सेंट डिसोझा १०) स्यानडी घोंसाळवीस ११) बेंजल मायकल परेरा १२) हॅसिल्डा वेंसी कोरिया १३) हेलन फ्रिमन कोरिया १४) मार्शल मायकेल परेर्रा, १५) क्विना जैसिन डी'सुझा १६) वेलेंसिया लॉनजीनुस कोरिया १७) एन्स्ट्रिया डेन्वर ग्रेसीयस १८) चेस्टर अँथोनी परेरा १९) हाझेल टेरेन्स परेरा

२०) लॉरेन्स टेरेन्स परेरा २१) डेसमंड

टेरेन्स परेरा हे मयत, अँनी मरिया कैतान

रिबेलो व बीट्रीस कैतान रिबेला यांचे

वारस असून त्यांचा वरील जमीनीत

५०% अविभाजित हिस्सा आहे तरी

माझ्या अशिलांच्या परवानगीशिवाय

कोणीही ॲजेल झुरान रिबेलो व इतर

यांचे वारस, डॉमिनिक कैतान रिबेलो व

इतर यांचे वारस यांच्या बरोबर सदर

जिमनीबाबत कोणताही व्यवहार करू

नये केल्यास सदर व्यवहार हा माझ्या

अशिलावर बंधनकारक राहणार नाही

पत्ता : १०२, साई आनंद प्लाझा,

हिमालया कॉम्प्लेस जवळ, मीरा भाईंदर

श्री. प्रवीण ह. पाटील

(वकील)

याची सर्वांनी नोंद घ्यावी.

रोड, मीरा रोड (पू.).

बांधकाम

स्थळ : वसई रोड

आराखड्यानुसार

ॲड. बासित अन्सारी

दिनांक : ०४/११/२०२५

अधिकार, शुल्क किंवा इतर कोणत्याही प्रकारे

ॲड . नागेश जे . दुवे

करतील हयांचे नोंद घ्यावी . दिनांक **०४ .**११ .२**०**२५

सांकेतिक ताबा सूचना

FICICI Home Finance वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००५९

शाखा कार्यालय : आयसीआयसीआय होम फायनान्स कं लि., एचएफसी टॉवर, अंधेरी कुर्ला रोड, जेबी नगर, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००५९. निम्नस्वाक्षरीकारांनी आयसीआयसीआय होम फायन्यान्स कंपनी लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटर

अँण्ड एन्फोर्समेंट ऑफ मिक्यपिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अन्वये आणि कलम १३(१२) महवाचता मिक्यपिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) कल्म. २००२ च्या नियम ३ अन्वये प्रता केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील नमूद कर्जदारांना मागणी

ूरा १ जार १९ जा. कर्जदारांनी सदरहू रक्कम चुकती करण्यास कस्ए केल्याने कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद तारखेरोजीस सदरहू अधिनियमाच्या कलम १३(४) सहवाचता सदरहू नियमावलीच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील वर्णिलेल्या मिळकेतीचा ताबा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार कर नये आणि सदरह मिळकतीच्या देवघेवीचा कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय होम फायन्यान्स कंपनी लिमिटेडच्या प्रभाराच्या अधीन राहील. गरण मत्तेच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम १३च्या उप–कलम (८) च्या तरतूदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे

ı	(IIX-II-II	a - 41 14 11 4 11 4 11 (a) \$ 101 - 4 4 50 - 41 (14 11 a) \$	गटन करान ११ - ना ठा करान (७) - ना तर्स्यूया नन कन्युतिन	राया वच वात वत बाहिः	
	अ. क्र.	कर्जदाराचे/ सह–कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मालमत्तेचे वर्णन / ताबा तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रु.)	शाखेचे नाव
	٧.		फ्लॅट क्र. २५०३, २५ वा मजला, बी विंग, इमारत क्र. २, रुपारेल ऑप्टिमा पूजा एनक्लेव्ह कांदिवली पश्चिम, मुंबई ४७१ए, मुंबई महाराष्ट्र ४०००६७/ कब्जा दिनांक ३१– ऑक्टोबर-२५	२१-०८-२०२५ इ. २४,१७,८७०.४६/-	मुंबई जेबी नगर

वरील नमूद कर्जदार/हमीदार यांना रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे ३० दिवसांची सूचना देण्यात येत आहे, अन्यथा सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या निय ८ आणि ९ अंतर्गत तरतुर्दीनुसार सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ३० दिवसांच्या समाप्तीनंतर गहाण मिळकतीची विक्री करण्यात येईल.

दिनांक : नोव्हेंबर ०४,२०२५ प्राधिकृत अधिकारी ठिकाण : कांदिवली

जाहीर नोटीस तमाम लोकांस कळविण्यात येते की गाव मौजे

Marine Electricals

मरिन इलेक्ट्रिकल्स (इंडिया) लिमिटेड (सीआयएन: एत्वे१९०७एमएचे२००७पीएलसी१७६४४३) नोंदणीकृत कार्यालयः बी/१, उद्योग सदन नं. ३, एमआयडीसी, अंघेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, महाराष्ट्र

electricals.com । ईमेल आयडीः cs@marineelectricals.com दू.: +९१ २२ ४०३३ ४३००, फॅक्स: +९१ २२ २८३६ ४०४५ । वेबसाईट: www.marine

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा (प्रति भाग माहिती सोइन रु. लाखांत)

					•		,	
			अलिप्त		एकत्रित			
	तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२५ (अलेखापरीक्षित)	संपलेली वर्ष तिमाही ३०.०९.२४ (अलेखापरीक्षित)	संपलेले अर्ध वर्ष ३०.०९.२५ (अलेखापरीक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२५ (अलेखापरीक्षित)	संपलेली तिमाही ३०.०९.२४ (अलेखापरीक्षित)	संपलेले अर्ध वर्ष ३०.०९.२५ (अलेखापरीक्षित)	
۹.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१७,३४६.३०	०१६,५४७.१६	३२,०५३.८७	२२,२२४.५३	१८,४१०.३४	३८,९२२.३४	
۲.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)	२,०१८.०६	१,२८५.४६	३,४५०.७५	२,२३२.०९	१,६२४.६१	३,७७९.०७	
₹.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा	१,५२९.०५	९७१.७५	२,६१७.७३	१,६६१.७०	१,२७६.४६	२,८२१.४०	
٧.	कालावधीसाठी एकूण सर्वसामावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर) समाविष्टीत)	१,५२७.४८	९७१.७०	२,६१४.५९	१,८१९.७०	१,३६६.८४	३,०९५.४९	
ч.	समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २ चे दर्शनी मूल्य)	२,७५८.८९	२,७५८.८९	२,७५८.८९	२,७५८.८९	२,७५८.८९	२,७५८.८९	
w.	मागील वर्षांच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शवल्यानुसासर राखीव (पुनर्मुल्यांकन राखीव वगळून)	-	-	३४,९३७.५२ (३१.०३.२५ रोजीस)	-	-	३७,६१४.०२ ३१.०३.२५ रोजीस)	
७.	मुलभूत प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी							
	मूल्य) प्रती समभाग प्रप्ती (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य) मूलभूत सौम्बिकृत	8.88	۶و.٥	१.९०	१.२०	0.84	2.08	
	साम्बकृत	१.१०	٥.७२	१.८८	१.१८	۰.۹۶	२.०२	

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स. २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेस कडे सादर केलेल्या ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षासाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षों चे तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षासाठ अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट (<u>www.nseindia.com</u>) वर आणि कंपनीची वेबसाईट www.marineelectricals.com) वर उपलब्ध आहे.

具統領

मरिन इलेक्ट्रिकल्स (इंडिया) लिमिटेड साठी सही/

(Rs. In Lacs)

अध्यक्ष आणि कार्यकारी संचालव

व्यक्तीला (व्यक्तींना) सदर मालमत्तेबाबत कोणताही हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, ठिकाण : मुंबई दावे, मागण्या किंवा कोणत्याही स्वरूपाचे आक्षेप आहेत, मग ते विक्री, देवाणघेवाण

COLINZ LABORATORIES LIMITED A-101, Pratik Ind. Estate, Next to Fortis Hospital, Mulund-Goregaon Link Road, Mumbai – 400 078.

(CIN NO: L24200MH1986PLC041128)

EXTRACTS OF UN - AUDITED RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

						(11	3. III Luusj
S.			Audited				
No.	Particulars Particulars		Ouarter E	nded		Six Month Ended	Year Ended
		30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24	31-Mar-25
1	Revenue from Operations	154.73	164.13	194.08	318.86	375.47	682.56
2	Net Profit/(Loss) for the period(before Tax,	18.65	16.07	20.82	34.72	39.29	61.94
	Exceptional and/or Extraordinary Items).						
3	Net Profit/(Loss) for the period before Tax	18.65	16.07	20.82	34.72	39.29	61.94
	(after Exceptional and/or Extraordinary Items).						
4	Net Profit/(Loss) for the period after Tax	14.05	11.92	15.57	25.97	29.29	49.66
	(after Exceptional and/or Extraordinary Items).						
5	Total Comprehensive Income for the period	19.20	21.05.	17.85	40.25	39.77	52.55
	(Comprising Profit/(Loss) for the period(after tax)						
	and Other Comprehensive Income(Net of Tax).						
6	Equity Share Capital(Face Value of Rs. 10/- each).	251.91	251.91	251.91	251.91	251.91	251.91
7	Earning Per Share (Face value of Rs. 10/- each)						
	(not annulised) (in Rs.)						
	1) Basic	0.56	0.47	0.62	1.03	1.16	1.97
	2) Diluted	0.56	0.47	0.62	1.03	1.16	1.97
NO.	TEC	-					·

- 1) The above Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 3rd November 2025 2) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Financial Results is available on the
- website of BSE at www.bseindia.com and on the Company's website at www.findoc-cll.in.
- 3) The above results of the Company have been audited by the Statutory Auditors and they have issued an unqualified audit opinion

4) Previous figures have been regrouped/rearranged/reclassified, wherever necessary.

For and on behalf of the Board COLINZ LABORATORIES LTD. CIN NO: L24200MH1986PLC041128 Dr. MANI L. S.

MUMBAI. 3rd Nov, 2025 (Chairman of the Meeting & Authorized Director) (DIN NO : 00825886)



रेझोनन्स स्पेशॅल्टीज लिमिटेड

(सीआयएन क्र. एल२५२०९एमएच१९८९पीएलसी०५१९९३) नोंद. कार्यालयः ५४-डी, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, वेबसाईटः www.resonancesl.com, दू.: ०२२-६८५७२८२७, जीएसटी क्र. २७एएएसीए९५९०क्यु१झेडडब्ल्यू ईमेलः info@resonancesl.com

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षासाठी वित्तीय निष्कर्ष

· · · · · · · · · · · · · · · · · · ·							
		संपलेली तिमाही संपलेले अर्ध वर्ष			संपलेले वर्ष		
तपशील	३०.०९.२०२५ अलेखापरीक्षित	३०.०६.२०२५ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२५ अलेखापरीक्षित	३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२५ लेखापरीक्षित	
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२,१५३.३५	२,१२७.४२	१,८०६.४५	४,२८०.७७	३,५३६.६७	७,७८०.६६	
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबींपूर्वी)	२३२.५९	२३७.२४	२०९.२३	४६९.८३	३८४.४६	९६६.९२	
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	२३२.५९	२३७.२४	२२१.११	४६९.८३	३०७.१२	\$5.05	
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१६५.७०	१६३.०४	१८०.५२	३२८.७४	२३९.३२	६५६.६२	
कालावधीसाठी सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा आणि तोटा (करोत्तर) इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	१६२.३२	१६३.१६	१७८.८९	३२५.४८	२३७.८१	६५२.५७	
समभाग भांडवल	१,१५४.४०	१,१५४.४०	१,१५४.४०	१,१५४.४०	१,१५४.४०	१,१५४.४०	
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवलेली पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)							
प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (मूलभूत आणि सौम्यिकृत)	8.88	9.89	१.५६	२.८५	2.00	५.६९	
	प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण वार्वापूर्वी) कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वानंतर) कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वानंतर) कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वानंतर) कालावधीसाठी सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा आणि तोटा (करोत्तर) इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन) समभाग भांडवल राखांव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवलेली पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/ - चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (मूलभूत	तपशील प्रवर्तनातृन एकूण उत्पन्न प्रवर्तनातृन एकूण उत्पन्न कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण वार्वीपूर्वी) कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वीनंतर) कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वीनंतर) कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वीनंतर) कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण वार्वीनंतर) कालावधीसाठी नव्यज्ञ अन्यस्त (करोत्तर) इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन) समभाग भाववल र,१५५.४० र,१५४.४० र,१५४.४० र,१५४.४० र,१५४.४० र,१५४.४० र,१४४.४० र,१४४.४० र,१४४.४० र,१४४.४० र,१४४.४० र,१४४.४० र,१४४.४० र,१४४.४०	तपशील तपशील 30.0९.२०२५ अलेखापरीक्षित प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बावींपूर्वी) कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (कर्एय् कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (कर्एय् कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (कर्राय् कावींनतर) कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनतर) कालावधीसाठी नक्ष्यं कालाविंवा (करोत्तर) इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन) समभाग भाडवल राखींव (मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवलेली पुनर्मूल्यांकित राखींव वगळून) प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/ चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी) (मूलमूत	तपशील तपशील 30.0९.२०२५ ३०.०९.२०२४ ३०.०९.२०२४ अलेखापरीक्षित स्व	तपशील तपशील 30.09.२०२५ ३0.09.२०२४ 30.09.२०२४ 30.09.२०२४ अलेखापगीक्षित प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (कर, अपयादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बावींप्वीं) कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपयादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बावींनतर) कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (करपूर्व, अपयादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बावींनतर) कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपयादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बावींनतर) कालावधीसाठी नक्ष्यळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपयादात्मक आणि/कंवा अनन्यसाधारण वावींनतर) कालावधीसाठी निव्यळ नफा/(तोटा) (करोत्तर, अपयादात्मक आणि/कंवा अनन्यसाधारण वावींनतर) क्षावींनतर) क्षावांचींनतर) क्षावींनतर) क्षावींनतर क्षावींनतर) क्षावींनतर क्षावींनतर) क्षावींनतर क्ष	तपशील व	

- कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीज (इंडिया अकाऊंटींग स्टॅंडर्ड) रुत्स, २०१५ (इंड-एएस) आणि प्रयोज्य असतील त्या प्रमाणांत अन्य मान्यताप्राप्त लेखा पध्दती आणि धोरणांनुसार बनवले आहेत.
- ३ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि त्यानंतर संचालक मंडळाने मंजुर केले इंड एएस-१०८ ''प्रवर्तनीय विभाग'' च्या अनुषंगाने, कंपनी मुख्यतः एकमेव अहवाल योग्य व्यवसाय विभाग आहे तो म्हणजे ''केमिकल मॅन्युफॅक्चिरिंग'
- वित्तीय विवरणांनुसार दुय्यम भौगोलिक विभागांबाबतची माहिती. तपशील एप्रिल ते सप्टेंबर २५ एप्रिल ते सप्टेंबर २४ २,००५.९४ १,६१७.११

तथापि, कंपनीचा दय्यम भौगोलिक विभाग आहे ज्याची माहिती इंड एएस-१०८ प्रमाणे वित्तीय विवरणांत दिली आहे.

विभाग ''भारता बाहेर'' मध्ये हिशोबात धरले जाणारे विभाग मत्ता आणि विभाग भांडवली खर्च संबंधित एकूण मत्ता व एकूण भांडवली खर्चाच्या १०% पेक्ष

२,२७४.८३

8,760.99

कमी असल्याने वेगळ्या जाहीर केलेल्या नाहीत ३० सप्टेंबर, २०२५ रोजीस कंपनीची कोणतीही उपकंपनी/सहयोगी/संयुक्त उपक्रम कंपनी नाही.

· भारता बाहेर

ठिकाणः मुंबई

दिनांक : ३ नोव्हेंबर. २०२५

आवश्यकतेनुसार मागील वित्तीय कालावधीसाठीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनरीचित केली आहे



संचालक मंडळाच्या आदेशावरु-रेझोनन्स स्पेशॅल्टीज लिमिटेड साठी पूर्ण वेळ संचालक डीआयएनः ०९३४४४९५

१,९१९.५६

३,५३६.६७

कब्जा सूचना

एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लि.

सीआयएन : यु६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९ **रिटेल मध्यवर्ती आणि नोंद. कार्यालय** : एडलवैस हाऊस, सीएसटी रोड लगत, कलिना, मुंबई ४०००९

जोडपत्र ४ (नियम-८(१)) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता

ज्याअर्थी खालील नमुद तारण धनकों च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनाशियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट), २००२ अन्वर आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट), रुल्स २००२ चा (नियम ३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून खालील नमूद मागणी सूचना जारी करून कर्जदारांना सद् सूचनांच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम परतफेड करण्यासाठी बोलावित आहेत. त्यानंतर, खालील नमुद अभिहस्तांककर्त्ये यांनी याखालील नमुद विविध **टस्ट**चे विश्वस्त म्हणून त्यांच्या क्षमतेत कार्यरत असलेल्या **एडलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड** (यानंतर **ईएआरर्स** असा उद्धेष) कडे खालील नमूद वित्तीय मत्ता अमिहस्तांकित केली आहे. सप्कैसी अँवर, २००२ चे कलम ५ अन्वये निप्पादित केलेल्या अमिहस्तांकन करातमुसार **इंएआरासी**, अमिहस्तांकनकरयोंच्य जागी आले आणि वित्तीय मत्तांसवंधीचे अमिहस्तांकनकर्त्यांचे सर्व अधिकार, हक्क आणि हितसंबंध यासह कर्जदारांद्वारे घेतलेल्या वित्तीय सहाय्याचे संबंधी तारण हितसंबंध, हमी, तावे गहाण **इंएआरासीक** निहित झाले आहेत आणि **इंएआरासी**, तारण धनको म्हणून त्यांच्या सर्व अधिकारांचा वापर करीत आहेत.

कर्जदारांनी रकमेची परतफेड करण्यात कसुर केली आहे. याद्वारे कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेला सूचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी <mark>एडलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेडचे</mark> प्राधिक् कचाराता रक्तचा सराज्ञ करण्यात कसूरकात जात. यहार कचारा जाता संस्ताचारा जनाराता सूचना देचना राज्य का नान्यवादाकराता रूडाचस अस्ट*ारकस्ट्रवरान कचा*ना सामान्यव्यक्रियाता स्वाच्यक्र आधिकारा वाचायक्र करण्यात स्वाच्यक्र अधिकारांचा वापर करून प्रत्येक मिळकतीसमोर नमूद केलेल्या तारखे रोजीस खालील नमूद मिळकतीचा करूना घेतला आहे. तारणमतांच्या विमोचनाकरिता उपलब्ध असलेल्या वेळेसंबंधी ॲवटचे कलम १३ चे पोट-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना मिळकतीशी व्यवहार न करण्याबाबत सावधान करण्यात येत आहे आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार खालील नमूद रक्कम आणि त्यावरीर

ाजाकरिता **एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या** भाराअधीन राहील. अ. अभिहस्तांकनकर्त्यांचे ट्रस्टचे नाव कर्ज खाते क्रमांक कर्जदारांचे नाव आणि कब्जा स्थिती कब्जाची तारीख सह – कर्जदारांचे नाव आणि तारीख ईएआरसी-. वैशाली संतोष देपोळकर (''कर्जदार'' २३.०८.२०१८ प्रत्यक्ष कब्जा ट्रस्ट-एससी-३७१ (१११-००००६६३६) २. संतोष विष्णु देपोळकर (''सह-कर्जदार'') आणि ह. २१,२१,५७५/-ा . धकांमधील गाव: बोळींज, ता.: वसई, जि: पालघर येथे वसले

तारणमतांच्या विमोचनाकरिता उपलब्ध असलेल्या वेळेसंबंधी ॲंबरचे कलम १३ चे पोट-कलम (८) च्या तत्तुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेषण्यात येत आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना मिळकतीशी व्यवहार न करण्याबाबत सावधान करण्यात येत आहे आणि मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार खालील नमूद रककम आणि त्यावरील व्याजाकरिता **एडलवैस ॲसेट** रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडच्या भाराअधीन राहील. ठिकाण : मुंबई

एडलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटे

* Edelweiss

WOCKHARDT LIMITED

Registered Office: D-4 MIDC, Chikalthana, Chhatrapati Sambhaji Nagar - 431 006 Global Headquarters: Wockhardt Towers, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

दिनांक : ०४.११.२०२५

CIN: L24230MH1999PLC120720 Tel: + 91 22 2653 4444

LIBORD SECURITIES LIMITED

CIN: L67120MH1994PLC080572 Regd. Office: 104, M.K. Bhavan, 300, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 40001. Phone: 022- 22658108 / 09 E-mail: investorrelations@libord

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025 (Rs. In Lakhs)

Quarter | 6 Months | Quarter

Net Profit / (Loss) for the period defore lax	1.96	8.31	13.55
Net Profit / (Loss) for the period after Tax	1.96	8.31	9.81
Total Comprehensive Income for the period	1.97	12.27	12.01
Equity Share Capital	500.00	500.00	500.00
Reserves (excluding Revaluation Reserve)	(118.11)	(118.11)	(14.32)
Net Profit / (18.11)	(14.32)	(14.32)	
Reserves (excluding Revaluation Reserve)	(118.11)	(13.11)	(14.32)

2. Diluted: 0.04 0.17 0.20

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and

Half Yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the said Financial Results is available on the Stock

Exchange website www.bseindia.com/corporate and the

Place : Mumbai Ramesh Kumar Jai Date : November 3, 2025

Company's website at www.libord.com/libord-securities-ltd.

Particulars

Net Profit / (Loss) for the period before Tax

Earnings Per Share (of Rs. 10/- each)

(for continuing and discontinued operations)

Total Income from Operations

Net Worth

. Diluted:

Ended

30.09.2025 30.09.2025 30.09.2024

Reviewed Reviewed Reviewed

381.69 381.89 485.68



EXTRACT OF UN-AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2025 (₹ in Crore except per share data)

Sr. No.	Particulars	3 MONTHS ENDED 30/09/2025 Un-audited	3 MONTHS ENDED 30/06/2025 Un-audited	3 MONTHS ENDED 30/09/2024 Un-audited	6 MONTHS ENDED 30/09/2025 Un-audited	6 MONTHS ENDED 30/09/2024 Un-audited	YEAR ENDED 31/03/2025 Audited
1	Total Income	803	758	818	1,561	1,587	3,074
2	Profit/(Loss) before exceptional items and tax	91	(12)	(9)	79	(15)	(16)
3	Profit/(Loss) after exceptional items and						
	before tax	91	(109)	(9)	(18)	(15)	(16)
4	Profit/(Loss) after tax	82	(108)	(16)	(26)	(32)	(57)
5	Total Comprehensive Income	175	40	73	215	53	14
	(Comprising of Profit / (Loss) after tax and Other Comprehensive Income after tax)						
6	Paid-up Equity Share Capital (Face value of ₹5/- each)	81	81	77	81	77	81
7	Other Equity (excluding Revaluation Reserves) as per the audited Balance Sheet						4,272
8	Earnings per share (Face value of ₹5/- each)						
	* Not annualised						
	Basic ₹	4.81*	(5.53)*	(1.47)*	(0.72)*	(2.42)*	(3.02)
	Diluted ₹	4.81*	(5.53)*	(1.47)*	(0.72)*	(2.42)*	(3.02)

- . The results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 03, 2025. The results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company
- 2. Information on Standalone Financial Results are as follows

Particulars	3 MONTHS ENDED 30/09/2025	3 MONTHS ENDED 30/06/2025	3 MONTHS ENDED 30/09/2024	6 MONTHS ENDED 30/09/2025	6 MONTHS ENDED 30/09/2024	YEAR ENDED 31/03/2025
	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Un-audited	Audited
Total Income	410	438	381	848	759	1,457
Profit/(Loss) before tax	54	69	(36)	123	(30)	(12)
Profit/(Loss) after tax	54	69	(36)	123	(30)	(12)

3. The above is an extract of the detailed format of the Un-audited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Standalone and Consolidated Financial Results alongwith Limited Review Report thereon are available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.wockhardt.com).



Place: Mumbai

Date: November 03, 2025

complete Financial Results

For **WOCKHARDT LIMITED**

https://www.wockhardt.com/wp-content/uploads/2025/11/financial-results.pdf

Sd/ DR. H. F. KHORAKIWALA CHAIRMAN DIN: 00045608

Credila

CREDILA FINANCIAL SERVICES LIMITED

(CIN: U67190MH2006PLC159411) Regd. Office: B-301, Citi Point, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 059 Tel No: 1800-209-3636 | Website: www.credila.com Email: investor@credila.com

FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 SEPTEMBER 2025

				(₹ in Lakhs)
SI. No.	Particulars	Quarter ended 30 September 2025	Quarter ended 30 September 2024	Year ended 31 March 2025
140.		Reviewed	Reviewed	Audited
1	Total income from operations	1,52,012.08	1,16,660.70	4,72,599.96
2	Net profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	44,230.07	30,310.26	1,32,597.12
3	Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	44,230.07	30,310.26	1,32,597.12
4	Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	33,064.99	22,648.97	98,995.84
5	Total comprehensive income for the period	32,022.31	19,495.03	94,171.84
6	Paid-up equity share capital	21,878.77	21,482.98	21,878.77
7	Reserves (excluding revaluation reserve and securities premium account)	3,17,776.65	1,97,173.42	2,55,586.87
8	Securities premium account	5,91,984.91	5,65,408.76	5,91,984.91
9	Net worth*	9,23,451.70	7,73,809.18	8,61,956.85
10	Paid-up debt capital or outstanding debt	43,90,271.54	33,42,452.35	38,86,901.45
11	Debt-equity ratio [#]	4.8	4.3	4.5
12	Earnings per share (of ₹10/- each) (not annualized for the interim period)			
	1. Basic:	15.11	10.78	47.80
	2. Diluted:	15.02	10.77	47.69

* Networth is equal to paid up equity share capital plus other equity less deferred tax assets and intangible assets

Debt equity ratio is equal to (Debt securities + Borrowings + Subordinated Liabilities) / Net Worth. Notes:

- 1) The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of Companies Act, 2013 read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time and the other accounting principles generally accepted in India.
- The above is an extract of the detailed financial results for the quarter and half year ended 30 September 2025 filed with BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on www.bseindia.com and www.credila.com.
- For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on www.bseindia.com and www.credila.com.

For and on behalf of Board of Directors Credila Financial Services Limited

> Arijit Sanyal Managing Director & CEO (DIN: 08386684)

Date: 03 November 2025